



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ५, अंक ४]

बुधवार, फेब्रुवारी ६, २०१९/माघ १७, शके १९४०

[पृष्ठे ६, किंमत : रुपये ५५.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-नागपूर विभागीय पुरवणी

संकीर्ण अधिसूचना : नेमणुका इ. इ. केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले नियम व आदेश

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ४.

जिल्हाधिकारी, यांजकडून

वाचा : (१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.विकाअ १११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर, २०१५.

(२) मा. अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई यांचे आदेश क्रमांक विकाअ १११८/३५०/प्र.क्र. २१३/५, दिनांक १४ जानेवारी, २०१९.

नियुक्ती आदेश

क्रमांक एमएजी-कार्या-८-टे-३-सांले-११७-२०१९.—

उपरोक्त शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यांत आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी चंद्रपूर, खालील अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या एकूण ८ व्यक्तींना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे.

सदर नियुक्ती हा आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षांकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास, विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे/तहसिल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची सर्वस्वी प्राथमिक जबाबदारी नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांची राहील.

(१) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्य पार पाडण्यास सक्षम राहतील.—

साक्षांकनाचे काम :— साक्षांकनासाठी, पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणनासाठी त्यांच्यापुढे आणलेल्या मूळ दस्तऐवजांचे साक्षांकन, पडताळणी किंवा अधिप्रमाणन मूळ कागदपत्रे पाहूनच छायांकित प्रतीवर रबरी शिक्क्यांची मोहोर उमटवून दिनांकासह स्वाक्षरी करणे व स्वाक्षरी खाली स्वतःचे नावही लिहून साक्षांकन करावे तसेच मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर साक्षांकन केल्यास, साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील व अशी घटना उघडकीस आल्यास, त्या व्यक्तीची नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीस अपात्र ठरेल.

उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिका-यांना नसतील.

ओळखपत्रे तसेच मृत्युपूर्व जबानी यासाठी विशेष कार्यकारी अधिका-यांनी उपस्थित राहू नये.

(२) नियुक्त करण्यांत आलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या पोलीस स्टेशनकडून उपलब्ध करून देण्यांत येईल. तसेच, साक्षांकित केलेल्या व्यक्तींची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमुद करावी. ज्यावेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यांत यावी.

(३) उक्त शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामाबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

(४) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सर्वाना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणा-या व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.

(५) खालील दर्शविलेल्या अनुसूचीप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण ८ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

अनुसूची

अ.क्र. (१)	प्रस्तावित केलेल्या व्यक्तीचे नाव (२)	पत्ता (३)	नोंदणी क्रमांक (४)
१	श्री. महेंद्र दयालाल साठे	रा. वार्ड क्र. ३ घुग्घूस, तह, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/४०३०२१०१६३६९/५९
२	श्री. सुरेश पुरुषोत्तम खडसे	रा. वार्ड क्र. ६, घुग्घूस, तह, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/२०८२८७६५४६४४/६०
३	श्री. सागर शामराव पोन्नगंटी	रा. वार्ड क्र. ६ घुग्घूस, तह, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/६५८२१३८८७३००/६१
४	श्री. राजेंद्र शामराव लुटे	रा. वार्ड क्र. ६ घुग्घूस, तह, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/६२६६५८१०४९५६/६२
५	श्री. प्रमोद यशवंतराव भातकुले	रा. वार्ड क्र. ६ घुग्घूस, तह, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/३४४४९९९८५०८५/६३
६	श्री. स्वप्नील वासुदेव इंगोले	रा. वार्ड क्र. १ घुग्घूस, तह, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/४९२८७११३५३१४/६४
७	श्री. निलकंठ रामचंद्र नांदे	रा. वार्ड क्र. २ घुग्घूस, तह, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/६०८२५३०७५६३५/६५
८	श्री. देविदास बळीराम महाकारकर	रा. गोवरी कॉलरी, राजुरा, तह. राजुरा, जिल्हा चंद्रपूर.	२०१९/१३/८५८१७८८३१४४१/६६

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ५.

वाचा : शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई क्र.विकाअ १११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर, २०१५.

नियुक्ती आदेश

क्रमांक एमएजी-कार्या-८-टे-३-सांले-१२१-२०१९.—

संदर्भाधीन शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यांत आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी जिल्हा चंद्रपूर, खालील अनुसूचिमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या नगर परिषद, भद्रावती येथील नवनियुक्त एकूण २८ सदस्य व नामनिर्देशित ३ सदस्य असे एकूण ३१ सदस्यांची पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करित आहे. त्यांची ही नियुक्ती नियुक्ती आदेशापसुन ५ वर्ष किंवा विद्यमान नगर परिषद बरखास्त होणे किंवा नगरसेवक पद संपुष्टात येणे यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत अस्तीत्वात राहील. तसेच राज्य शासनास पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास, पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची सर्वस्वी प्राथमिक जबाबदारी नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांची राहील.

(१) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्य पार पाडण्यास सक्षम राहतील.—

साक्षांकनाचे काम :— साक्षांकनासाठी, पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणनासाठी त्यांच्यापुढे आणलेल्या मूळ दस्तऐवजांचे साक्षांकन, पडताळणी किंवा अधिप्रमाणन मूळ कागदपत्रे पाहूनच छायांकित प्रतीवर रबरी शिक्कांची मोहोर उमटवून दिनांकासह स्वाक्षरी करणे व

स्वाक्षरी खाली स्वतःचे नावही लिहून साक्षांकन करावे तसेच मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर साक्षांकन केल्यास, साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील व अशी घटना उघडकीस आल्यास, त्या व्यक्तीची नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीस अपात्र ठरेल.

उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिका-यांना नसतील.

ओळखपरेड तसेच मृत्युपूर्व जबानी यासाठी विशेष कार्यकारी अधिका-यांनी उपस्थित राहू नये.

(२) नियुक्त करण्यात आलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या पोलीस स्टेशनकडून उपलब्ध करून देण्यांत येईल. तसेच, साक्षांकित केलेल्या व्यक्तींची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमुद करावी. ज्यावेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यांत यावी.

(३) उक्त शासन निर्णयाद्वारे केलेल्या पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामाबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

(४) प्रत्येक पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सर्वांना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणा-या व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.

(५) खालील दर्शविलेल्या अनुसूचीप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील नगर परिषद, भद्रावती येथील निर्वाचित एकूण २८ सदस्य व नामनिर्देशित ३ सदस्य असे एकूण ३१ सदस्यांची पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

अनुसूची

अ.क्र. (१)	सदस्यांचे नाव (२)	पत्ता (३)	नोंदणी क्रमांक (४)
१	अनिल नारायण धानोरकर	रा. घुटकाळा वार्ड क्र. २, भद्रावती	२०१९/१३/९५७३७७९०१५१२/०१
२	लिला विलास ढुमणे	रा. गौतम नगर, भद्रावती	२०१९/१३/५९४९७५४६७६८९/०२
३	विनोद महादेवराव वानखेडे	रा. गौतम नगर, भद्रावती	२०१९/१३/४६९५०६९७९७९४/०३
४	राखी संतोष रामटेके	रा. क्वॉ. क्र. १५/डी, टाईप ३, ओ. एफ. चांदा, भद्रावती.	२०१९/१३/५९४२०६८४९७८४/०४
५	सुनिल निलकंठ खोब्रागडे	रा. नविन गिफ्ट सेंटर, टाईप-१, सेक्टर-१, ओ.एफ.चांदा, भद्रावती.	२०१९/१३/३८२२६९०००३९८/०५
६	सुनिता संजय टिकले	रा. क्वॉ.क्र.११-सी, टाईप-४, ओ.एफ. चांदा, भद्रावती.	२०१९/१३/८३५७७९६७७४०१/०६
७	प्रफुल सुरेश सारवान	रा. क्वॉ.क्र.६५-ए, टाईप-१, सेक्टर-४, ओ.एफ.चांदा, भद्रावती.	२०१९/१३/९४८१७३८९८४७०/०७
८	राहुल महादेव चौधरी	रा. जुना सुमठाना, भद्रावती	२०१९/१३/७८७७०९९३२७०२/०८
९	सिमा शेषराव ढेंगळे	रा. नविन सुमठाना, भद्रावती	२०१९/१३/७९९८८१००८७०४/०९
१०	प्रतिभा राहुल सोनटक्के	रा. चंडिका वार्ड, क्र. ८, भद्रावती	२०१९/१३/८३१४७४०१२६३४/१०
११	चंद्रकांत महादेव खारकर	रा. श्रीराम नगर, भद्रावती	२०१९/१३/४२६०९५४०७९२९/११
१२	सरिता रामदास सुर	रा. गुरुनगर, चिचोर्डी, भद्रावती	२०१९/१३/७०४२९७१६७४९३/१२
१३	संतोष शामराव आमने	रा. घुटकाळा वार्ड, भद्रावती	२०१९/१३/७९१५४८६५३६९३/१३
१४	शितल रामू गेडाम	रा. भोज वार्ड, भद्रावती	२०१९/१३/७६९९१३६४८०८७/१४
१५	नरेंद्र महादेव पढाल	रा. झिंगुजी वार्ड, भद्रावती	२०१९/१३/८६९९०१५१९४३४/१५

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)
१६	प्रफुल रामदास चटकी	रा. किल्ला वार्ड, भद्रावती	२०१९/१३/८५३६७०१४०१४६/१६
१७	रेखा पुंडलीक राजुरकर	रा. किल्ला वार्ड, भद्रावती	२०१९/१३/८९२०७९५३५१७१/१७
१८	राजीव महादेवराव सारंगधर	रा. हनुमान नगर, भद्रावती	२०१९/१३/४६५०७५९५७२९७/१८
१९	जयश्री कमलेश दातारकर	रा. विजासन रोड, भद्रावती	२०१९/१३/७९४९८५९७१९०५/१९
२०	सुधीर उध्दवराव सातपुते	रा. कुणबी मोहल्ला, विजासन, भद्रावती	२०१९/१३/९६०५४१७७३५६८/२०
२१	शोभा बापूजी पारखी	रा. नेताजी नगर, विजासन, भद्रावती	२०१९/१३/५५९२५०६४५१२६/२१
२२	रेखा भाउराव कुटेमाटे	रा. शिवाजी नगर, भद्रावती	२०१९/१३/४४५०३८१५४८७९/२२
२३	प्रशांत भगवान डाखरे	रा. सुरक्षा नगर, भद्रावती	२०१९/१३/४२९७२९७३८६६२/२३
२४	निलेश मनिराम पाटील	डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ, भद्रावती	२०१९/१३/८१३५६४३६९९८/२४
२५	अनिता गणपत मुडे	रा. भद्रावती, तह. भद्रावती	२०१९/१३/८५९४२८३४०८३४/२५
२६	मिनल ज्ञानेश्वर आत्राम	रा. गणपती वार्ड, भद्रावती	२०१९/१३/२८४६०५७०४९४३/२६
२७	प्रतिभा संजय निमकर	रा. गवराळा, भद्रावती	२०१९/१३/२११६९६७६३१९९/२७
२८	लक्ष्मी भगवत पारखी	रा. दरबान सोसायटी, भद्रावती	२०१९/१३/७०३८३६५५५७०८/२८
२९	मनिष आनंदिलाल सारडा	रा. आंबेडकर वार्ड, भद्रावती	२०१९/१३/७६८३९१५२६८८१/२९
३०	मोहम्मद जावेद अहमद रज्जाक शेख	रा. बाजार वार्ड, भद्रावती	२०१९/१३/९७१०७६१९५८९६/३०
३१	सुशिल शिवदास देवगडे	रा. नागरसेन नगर, भद्रावती	२०१९/१३/७२५०६३७९३६६८/३१

भाग १ (असा.) (ना. वि. पु.) म. शा. रा., अ. क्र. ६.

वाचा : (१) सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.विकाअ १११५/प्र. क्र. ८८/५, दिनांक ३१ डिसेंबर, २०१५.

(२) मा. अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई यांचे आदेश क्रमांक विकाअ १११८/३५०/प्र.क्र. २१३/५, दिनांक १४ जानेवारी, २०१९.

नियुक्ती आदेश

क्रमांक एमएजी-कार्या-८-टे-३-साले-१२३-२०१९.—

उपरोक्त शासन निर्णयाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. कुणाल खेमनार, जिल्हाधिकारी चंद्रपूर, खालील अनुसूचीमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या एकूण २७ व्यक्तींना विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त करित आहे.

सदर नियुक्ती हा आदेश निर्गमित केल्याच्या तारखेपासून ५ वर्षाकरिता अथवा पुढील आदेश होईपर्यंत अस्तित्वात राहील तसेच राज्य शासनास विशेष कार्यकारी अधिकारी यांची ही नियुक्ती वरील कालावधी पूर्ण होण्यापूर्वी केव्हाही, कोणतेही कारणे न देता संपुष्टात आणण्याचा अधिकार राहील. ही मुदत संपताच किंवा त्यापूर्वी संपुष्टात आणण्यात आल्यास, विशेष कार्यकारी अधिकारी पदासाठी प्राप्त झालेले सर्व साहित्य संबंधित पोलीस ठाणे/तहसिल कार्यालय किंवा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयाकडे तात्काळ परत करण्याची सर्वस्वी प्राथमिक जबाबदारी नियुक्त केलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांची राहील.

(१) विशेष कार्यकारी अधिकारी पुढे उल्लेख केलेली कर्तव्य पार पाडण्यास सक्षम राहतील.—

साक्षांकनाचे काम :— साक्षांकनासाठी, पडताळणीसाठी किंवा यथास्थिती अधिप्रमाणनासाठी त्यांच्यापुढे आणलेल्या मूळ दस्तऐवजांचे साक्षांकन, पडताळणी किंवा अधिप्रमाणन मूळ कागदपत्रे पाहूनच छायांकित प्रतीवर रबरी शिक्क्यांची मोहोर उमटवून दिनांकासह स्वाक्षरी करणे व

स्वाक्षरी खाली स्वतःचे नावही लिहून साक्षांकन करावे तसेच मूळ कागदपत्रांपेक्षा वेगळी माहिती असलेल्या कागदपत्रावर जर साक्षांकन केल्यास, साक्षांकन करणारी व्यक्ती जबाबदार राहील व अशी घटना उघडकीस आल्यास, त्या व्यक्तीची नियुक्ती रद्द करण्यात येईल व तो/ती विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्तीस अपात्र ठरेल.

उत्पन्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिका-यांना नसतील.

ओळखपरेड तसेच मृत्युपूर्व जबानी यासाठी विशेष कार्यकारी अधिका-यांनी उपस्थित राहू नये.

(२) नियुक्त करण्यांत आलेल्या विशेष कार्यकारी अधिका-यांना मोहोर उमटविण्यासाठी शिक्का नजिकच्या पोलीस स्टेशनकडून उपलब्ध करून देण्यांत येईल. तसेच, साक्षांकित केलेल्या व्यक्तींची माहिती एका नोंदवहीत न चुकता नमुद करावी. ज्यावेळेस या नोंदवहीची अवलोकनासाठी मागणी पोलीस आयुक्त/जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे कडून केली जाईल त्यावेळी ती तात्काळ उपलब्ध करून देण्यांत यावी.

(३) उक्त शासन निर्णयाद्वारे केलेल्या विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्त्या मानसेवी असून त्यांना सोपविण्यात आलेल्या वरील कामाबाबत कोणतेही मानधन, वेतन किंवा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

(४) प्रत्येक विशेष कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या नियुक्तीची वैधता सुस्पष्टपणे दर्शविणारे प्रमाणपत्र आपल्या विशेष कार्यकारी अधिकारी पदाच्या कामाच्या जागी सर्वांना सहजपणे दिसेल अशा ठिकाणी लावावे व या कामासाठी येणा-या व्यक्तीने मागणी केल्यास ते त्या व्यक्तीस दाखवावे.

(५) खालील दर्शविलेल्या अनुसूचीप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील तालुकानिहाय एकूण २७ व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे.

अनुसूची

तालुका-बल्लारपूर

अ.क्र. (१)	प्रस्तावित केलेल्या व्यक्तीचे नाव (२)	पत्ता (३)	नोंदणी क्रमांक (४)
१	श्री. आशिष दादाजी खाडे	मु. पळसगाव, तह. बल्लारपूर	२०१९/१३/७३७८३३४९०३०६/३२
२	श्री. भिमराव उरकुडा नगराळे	रा. कोर्टीमक्ता, पो. पळसगाव, तह. बल्लारपूर	२०१९/१३/४८५०९४९४३७८८/३३
३	श्री. भास्कर नागो कस्तुरे	मु. कवडजई, पो. मानोरा, तह. बल्लारपूर	२०१९/१३/२५०१७१५१८४९६/३४
४	श्री. शालिकराव कलंकशाह पेंदाम	मु. कवडजई, पो. मानोरा, तह. बल्लारपूर	२०१९/१३/२०८०५२७९४४५३/३५
५	श्री. चंदनसिंग साधुसिंग चंदेल	रा. शिवाजी नगर वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/२४१०५०१०८११९/३६
६	श्री. नफीस अहमद अंसारी	रा. विवेकानंद नगर वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/६४२४४७२०८२०५/३७
७	श्री. राजेश दयाशंकर साह	रा. गोकुल नगर वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/६९७४२८७२९२६५/३८
८	श्री. सोनु मानिकराव किरमे	रा. आज्ञाद वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/६३४७५४५४७६५/३९
९	श्री. राजकुमार श्रीनाथ श्रीवास्तव	रविंद्र नगर वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/३९८८१२४४३५६५/४०
१०	श्री. फुलदास गोविंदा काळबांधे	राजेंद्र प्रसाद वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/४९७५१९७४१३८५/४१
११	श्री. संजय अंबादास लोहकरे	फुलसिंग नाई वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/७००५१२५८३९१३/४२
१२	श्री. निलेश निंबुलाल जैस्वार	गोकुल नगर वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/५९८००९७३८५९५/४३
१३	श्री. राजु नारायण वैद्य	डॉ. झाकिर हुसेन वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/६८८५०८९०६६२३/४४
१४	श्री. अजय अशोक शुक्ला	रा. श्रीराम वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/८०४४९३५०३१४२/४५
१५	श्री. सुधाकर देवरावजी पारधी	रा. महात्मा गांधी वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/५०३००६६७७०२४/४६
१६	श्री. विशाल प्रभुदास डुंबेरे	रा. किल्ला वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/४०४५८७९७९९५०/४७
१७	श्री. मल्लेश कोमरय्या कोडारी	रा. नांदगाव पोडे, बल्लारपूर	२०१९/१३/५६०९६०५५२९३०/४८

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३)	(४)
१८	श्री. विजयकुमार रामलोहन श्रीवास	रा. रविंद्र नगर वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/६६४२४५७३०५२४/४९
१९	श्री. करण रमेश बहुरियो	रा. श्रीराम वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/४५८७४४६४६२२१/५०
२०	श्री. श्रीनिवास भिमडू सिंगाराव	रा. तिलक वार्ड, बल्लारपूर	२०१९/१९/३६४०१९५२६८५०/५१
२१	श्री. शेख जुम्मन रिझवी	रा. श्रीराम वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/२१०६३१३७६००७/५२
२२	श्री. सुजीत रामबिशल निर्मल	रा. गणपती वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/४१७७९६०४९७३०/५३
२३	श्री. नरेश दुर्योधन डोंगरे	रा. महाराणा प्रताप वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/७६३९२२२३५७२७/५४
२४	सौ. वर्षा श्रीनिवास सुंचवार	रा. सुभाष वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/९९२०४८९६३८४९/५५
२५	श्री. रणजय सिंग	रा. शिवनगर वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/८५३०१२२४४४९७/५६
२६	श्री. श्यामसुंदर सुर्यभान चौधरी	रा. बुध्द नगर वार्ड, बल्लारपूर	२०१९/१३/२६५२६५०१८८१८/५७

तालुका—चंद्रपूर

२७	श्री. प्रशांत भास्करराव कोलपेकवार	रा. गंजवार्ड, चंद्रपूर, तह. जि. चंद्रपूर	२०१९/१३/८४६१३०७९४७६९/५८
----	-----------------------------------	--	-------------------------

चंद्रपूर :

दिनांक २८ जानेवारी २०१९.

डॉ. कुणाल खेमनार,

जिल्हाधिकारी, चंद्रपूर